

बृहन्मुंबई महानगरपालिका  
सार्वजनिक आरोग्य खाते  
कस्तुरबा रुग्णालय  
एचओ/ 157 /केएच दिनांक 15.04.2020

### सूचना

कस्तुरबा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस केंद्रासाठी 6 कनिष्ठ तंत्रज्ञ व 2 वरिष्ठ तंत्रज्ञ कंत्राटी पद्धतीने सहा महिन्याच्या कालावधीकरिता भरण्यासाठी दिनांक 22.04.2020 पर्यंत खाली नमूद केलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

#### 1) अर्हता -

##### वरिष्ठ तंत्रज्ञ

उमेदवार विज्ञान विषय घेऊन बारावी परिक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याने डायलिसिस टेक्नोलॉजीचा सहा महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तसेच उमेदवारला 3 वर्षांचा डायलिसिस टेक्नोलॉजी तंत्रज्ञ पदाचा अनुभव असावा. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

##### कनिष्ठ तंत्रज्ञ

उमेदवार विज्ञान विषय घेऊन बारावी परिक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याने डायलिसिस टेक्नोलॉजीचा सहा महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल

#### कंत्राटी पद्धतीवरील नियुक्ती खालील अटी व शर्तीनुसार राहिल

- 1) कंत्राटी तत्वावर नियुक्त होणारे कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ हे तत्सम पदाकरिता विहित केलेल्या अर्हता धारण करणारे असावेत.
- 2) कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना महानगरपालिकेच्या नियमित सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही.
- 3) कराराच्या कालावधीत कंत्राटी तत्वावरील कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना हमीपत्र सादर करावे लागेल
- 4) कंत्राटी तत्वावरील कनिष्ठ तंत्रज्ञ यांना दरमहा रु. 25000/- व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना रु.30000/- इतके मानधन देण्यात येईल. त्यांना अन्य कोणत्याही प्रकारचे भत्ते दिले जाणार नाहीत.
- 5) कराराच्या कालावधीत वार्षिक 15 दिवसांपेक्षा जास्त (सहा महीने -7 दिवस ) किरकोळ रजा देय राहणार नाही.
- 6) मनपा प्रशासन एक महिन्याची पूर्वसूचना देऊन त्यांची सेवा संपुष्टात आणेल.
- 7) नेमणूकीच्या विहित कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी नियुक्त केलेल्या कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांची राहिल व तसे हमीपत्र त्यांचेकडून घेण्यात येईल.
- 8) कराराच्या कालावधीत संबंधित कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना कोणतेही प्रशासकीय अथवा आर्थिक संबंधात अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.
- 9) कराराच्या कालावधीत सदर कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना मुंबई महानगरपालिका सेवा नियमावलीतील नियम लागू राहणार नाहीत. ही नेमणूक केवळ कंत्राटी पद्धतीवर राहिल
- 10) कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ यांचे काम कराराच्या कालावधीत असमाधानकारक असेल तर अशा कनिष्ठ तंत्रज्ञ व वरिष्ठ तंत्रज्ञ कंत्राट पद्धतीवरील नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता संपुष्टात आणण्यात येईल.

इच्छुक उमेदवारांनी दिनांक 22.04.2020 पर्यन्त वैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय यांचे कार्यालयात अर्ज शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या कागदपत्रासह सादर करावेत. किंवा [kasturba.hospital@yahoo.com](mailto:kasturba.hospital@yahoo.com) या email id वर दिनांक 22.04.2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पाठवावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

सही/-  
वैद्यकीय अधीक्षक  
कस्तुरबा रुग्णालय